

**महाराष्ट्र शासन**  
**मराठी भाषा विभाग**

**शासन निर्णय क्रमांक: भासस-२०१५/प्र.क्र.२/भाषा-१**

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: २० जुलै, २०१५

**वाचा :-**

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.भासस-२०१०/प्र.क्र.७४/२०-ब,  
दि. २२ जून, २०१०.
- २) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र. क्र.भासस-२०१२/प्र.क्र.२९(भाग२)/भाषा-२,  
दि.९ एप्रिल, २०१२.
- ३) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र.भासस-२०१२/प्र.क्र.१३/भाषा-४, दि.२८ फेब्रुवारी, २०१३.
- ४) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र.भासस-२०१३/प्र.क्र.३१/भाषा-४, दि.१२ मार्च, २०१३.
- ५) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र.भासस-२०१३/प्र.क्र.३८/भाषा-४,  
दि. ११ ऑक्टोबर, २०१३.

**प्रस्तावना :-**

महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील २५ वर्षातील मराठी भाषेचे धोरण ठरविणे, भाषा अभिवृद्धीसाठी नवनवे उपाय व कार्यक्रम सुचविणे व या अनुषंगाने शासनाला मार्गदर्शन करणे तसेच भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या अनेक कोशांमध्ये नविन प्रचलित शब्दांची भर घालून कोश अद्ययावत करणे, नवीन परिभाषा कोशांची उदा. आयुर्वेद, सागर विज्ञान, संगणक शास्त्र, पर्यावरणशास्त्र इ. निर्मिती करणे, परिभाषा कोशांचे पुनर्मुद्रण, परिभाषेतील अत्यावश्यक परिष्करणे, शब्दव्युत्पत्ती, मराठी परिभाषिक संज्ञांच्या समस्या सोडविणे यासारखी कामे पार पाडण्यासाठी दि.२२ जून,२०१० च्या शासन निर्णयान्वये कायमस्वरूपी भाषा सल्लागार समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीची पुनर्रचना संदर्भाधीन दि.११ ऑक्टोबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. त्यानुसार या समितीचे अध्यक्ष प्रा.नागनाथ कोत्तापल्ले यांचा कार्यकाल दि.८ एप्रिल,२०१५ रोजी संपलेला असल्यामुळे या समितीची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. तथापि या समितीने तयार केलेल्या महाराष्ट्र राज्याचे पुढील २५ वर्षांच्या भाषा विषयक धोरणाच्या मसुद्यावर विविध स्तरावरून प्राप्त झालेले अभिप्राय/सूचना विचारात घेऊन मसुदा अंतिम करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्यामुळे या समितीच्या पुढील कामकाजाकरीता मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय :-**

शासन निर्णय दि.११ ऑक्टोबर,२०१३ अन्वये पुनर्रचना करण्यात आलेल्या भाषा सल्लागार समितीवरील अध्यक्ष प्रा.नागनाथ कोत्तापल्ले यांचा अध्यक्ष पदावरील कार्यकाळ दि.८ एप्रिल,२०१५ रोजी संपुष्टात आला आहे. तथापि, प्रस्तावनेत नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन त्यांना दि. ३१ जुलै, २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

२. सदर समितीचे अध्यक्ष व सदस्यांना संदर्भाधीन दि.११ ऑक्टोबर,२०१३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार मानधन, बैठक भत्ता, प्रवास भत्ता, दैनिक भत्ता इ. लागू राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१५०७२०१३२४५७४५३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
२. मा.मंत्री, मराठी भाषा यांचे विशेष कार्य अधिकारी,
३. सर्व मा.मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
४. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
५. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
६. लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई,
७. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
८. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक,
९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
१०. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
११. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१३. सर्व मंत्रालयीन विभाग,
१४. वित्त विभाग (व्यय-४, सेवा-५, सेवा-६ व विनियम),
१५. मराठी भाषा विभागातील सर्व कार्यासने,
१६. संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
१७. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, नवी मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर,
१८. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१९. संचालक, दर्शनिका विभाग, मुंबई,
२०. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
२१. सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२२. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य (भाषा संचालनालयामार्फत),
२३. निवड नस्ती/भाषा-१.